

महाराष्ट्र राज्य सेवा (टी.ए.) नियम १९६१.

नियम २(३) (सक) (तात)

पती अथवा पत्नी सेवानिवृत्त इत्यासंतर
सेवेत असलेल्या पती अथवा पत्नीवरे अपलंबित
असल्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आहोग्य विभाग

शासन नियम क्र. संख्या-१०९२/१६४५/सीआर-२२६/आरोग्य-७

मंत्रालय, मुंबई-४०० ०३३.

दिनांक : २३ जुलै, १९६२.

शासन नियम :-

१. महाराष्ट्र राज्य सेवा (वैधकीय देखभाल) नियम १९६१ यांची ही नियम २(३) गट्ये "कुटुंबाची" घाऱ्यात आली आहे. या त्यांचेत नियम २(३) (सक) मधील तस्तुदीनुतार पती किंवा पत्नी दांड्या कुटुंबाच्या व्याख्येत अंतर्भव करण्यात आलेला आहे.

२. पती किंवा पत्नी सेवानिवृत्त कर्मघारी असलील तर ते सक्रेकापर अपलंबित आहेत हे समजण्यासाठी प्रस्तुत नियमामध्ये त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा विधारात घेण्यात दिलेली विनियोगीट उल्लेख नवल्यासुके त्यांच्याबाबतील, महाराष्ट्र राज्य सेवा (वैधकीय देखभाल) नियम १९६१ मधील नियम २(३) (तात) मध्ये आई, यडील, घटस्फोटील बहीज यांच्यासाठी विहीन केलेली उत्पन्नाची मर्दादा लागू होईल. किंवा कसे, याबाबत्या प्रवत शासनाच्या विधारांचीन होती.

३. यांच्यामधील नातेतर्वर्ध हा डतर नाते संबंधाचेका निराळा मानण्यात आला आहे. पती व पत्नी हे सक्रेकापि जोडीदार मानलेले आहेत. हा विनियोगीट नातेतर्वर्ध तेवीत घेता या शासन नियमान्वये पती अथवा पत्नी सेवानिवृत्त इत्यासंतर सेवेत असलेल्या पती अथवा पत्नीस आल्या निवृत्त जोडीदाराच्या वैधकीय तप्याराटील खर्चाची प्रतिष्ठाती, तो अथवा ती त्यांच्यावर अपलंबित असल्याबाबत्ये कोजेही प्रश्नांपत्र लाहौर न करता, अनुज्ञाय उरविष्यात येत आहे.

४. सदर घातन नियम, वित्ती विभागाच्या तहपतीने त्यांच्या अनौषिधारिक तंत्रम् क्र. ४२१/१२/सेवा-५, दिनांक १० जुलै, १९६२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यालय यांच्या आदेशानुसार व नांपाने,

११५५

(र. शे. पिते.)

महाराष्ट्र शासनाचे उपसंचित

प्रृति,
सचिव, वैधकीय विभाग और्जी इंडिय विभाग, मंत्रालय, मुंबई.
सचिव, सायाच्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

राधिष, राज्याल, महाराष्ट्र, मुंबई

तीर्थिष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

सेटलॉनेट कमिशनर बैंड इयरेक्टर ऑफ लैन रेकॉर्ड, पुणे

विभागीय आयुक्त (तर्फ)

जिल्हाधिकारी (तर्फ)

मुळद कार्यकारी अधिकारी, जिल्हा धोरण (तर्फ)

महालेखापाल, महाराष्ट्र-१/३, (लेखा व अनुलेखा)/(लेखा व परीक्षा) मुंबई/नाशिंगटन

सहसंचालक, अधिकारी व लेखा, मुंबई

अधिकारी व लेखा अधिकारी, मुंबई (१० प्रती)

फिल्म औडीटर, लोकल फँक्स अकाउंट्स, मुंबई (१० प्रती)

कोषागार अधिकारी (तर्फ)

तंपालक, आरोग्य लेवा, मुंबई (१० प्रती)

तंपालक, पैदलीय विकास व सशोधन, मुंबई

संघातक, आयुर्वेद; मुंबई

संघालक, राज्य कामगार विभाग योजना, मुंबई

व्यवस्थापकीय तंपालक, वाभकीन बोर्डीमर्सिस्टील कॉर्परेशन, मुंबई

अतिरिक्त तंपालक, आरोग्य लेवा (कुक्कामा-हा-सं-पश्चा-आ-)

यहातंपालक, मार्टिटी व जनसंरक्ष, मंशालय, मुंबई

सहसंचालक, आरोग्य लेवा (तर्फ)

उपरोक्तालक, आरोग्य लेवा (तर्फ बंडेल)

अधिकारी, आसकीय पैदलीय महापिधालय (तर्फ)

जिल्हा आत्मसंरक्षक, जिल्हा संगठन (तर्फ)

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (तर्फ)

झातकीय सम्मानालय अधिकारी (तर्फ)

एड्यू, मुंबई नायन न्यालय, मुंबई

एथोनटरी व निवास इयरेक्टर हाईकोर्ट, मुंबई

मुख्यकंवयार्थ खाजगी तीर्थिष, मुख्यकंवयार्थ संविधालय, पंत्रालय, मुंबई

मंत्री (आरोग्य) वायि खाजगी संविधार्थ, पंत्रालय, मुंबई

राज्यपंत्री (आरोग्य) वायि खाजगी संविधार्थ, पंत्रालय, मुंबई

तपामंत्री (आरोग्य) वायि स्वीय सहारयक, पंत्रालय, मुंबई

संघिष, चिधान्मंडल संविधालय, मुंबई

सर्व कार्यसंनेत्र, सार्वजनिक आरोग्य, विभाग, पंत्रालय, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग, पंत्रालय, मुंबई

२. मंत्रालयीन विभागांना तिळी करण्यात घेते की, त्यांनी

हाईकोर्ट अधिकारी आयुर्वेदाखालील तर्फ प्रमुखांना संदर झासन निर्णयाद्या प्रती

जाहिलाव्यात.

इत,

निवड नसी (महत्वाचे आदेश)(आरोग्य-५)